

ON - 1722001VIFT1902 PLC 175476

CIN - L72200MH1982 PLC 175478

Registered Office:

Shop No.109, 1st Floor, Dimple Arcade, Aasha Nagar, Nr. Sai Dham, Thakur Complex Kandivali (E), Mumbai 400101 Tel: 022-40166323 Email: compliance@acirealty.co.in Website:www.acirealty.co.in

Date: 04-09-2024

To,
The Deputy Manager
Corporate Relations Department,
BSE Limited,
P.J.Towers, Dalal Street,
Mumbai 400001

Dear Sir/Ma'am,

Ref No: - Company Code No. - 517356

Sub: Newspaper Advertisement - Disclosure under Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations")

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A Para A of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose the copies of newspaper advertisement published in Financial Express (English) and Mumbai Mitra (Marathi), intimating about 42nd Annual General Meeting of the Company, Book Closure and E-Voting information.

Kindly take the same on your records and oblige.

Thanking you.

Yours faithfully,

For ACI INFOCOM LIMITED

Kushal Chound Jan

Kushal Chand Jain Managing Director DIN: 03545081

Encl: As above

ACI INFOCOM LTD

Shop 109, 1st Floor, Dimple Arcade Premises CHS Ltd Asha Nagar, Thakur Complex, Kandivali East, Mumbai - 400101 CIN: L72200MH1982PLC175476

NOTICE TO THE SHAREHOLDERS FOR 42nd ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 42nd Annual General Meeting of the Shareholders of ACI Infocom Limited will be held on Friday 27th September, 2024 at 11.00 A.M. at Registered Office at Shop 109,1st Floor, Dimple Arcade Premises CHS Ltd Asha Nagar, Thakur Complex, Kandivali East, Mumbai - 400101 to transact business as set out in the notice of AGM which is being circulated for convening this AGM. The Company has sent notice of AGM on 3rd September. 2024, to the Members whose e-mail address are registered with the Company/Depositories unless any member has requested for a hard copy of the same. Hard copies of the Annual Report are being sent by the permitted mode to those Members who have not registered their e-mail addresses. The Annual Report for the financial year 2023-2024 is available and can be downloaded from the Company's website www.acirealty.co.in and the website of National Securities Depository Limited (NSDL) www.evoting.nsdl.com

In Compliance with provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended) and Regulation 44 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations 2015 (as amended) the Members are provided with facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of AGM using electronic voting system (e-voting) provided by NSDL. The voting rights of members shall be in proportion to the equity shares held by them in the paid up equity share capital of the Company as on, 20th September 2024 ("cut-off date").

The remote e-voting period commences at 9.00 a.m. on Tuesday 24th September 2026 and shall close at 5.00 p.m. on Thursday 26th September 2024. During this period, Members may cast their votes electronically. The remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter. Those members who shall be present in the AGM and had not cast their votes on the Resolutions through remote e-voting and otherwise are not barred from doing so shall be eligible to vote through Polling during the AGM.

The members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM but shall not be entitled to cast their votes again.

Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent by the Company and holds shares as of the cutoff date may obtain the Login ID and password by sending request to evoting@nsdl.co.in. However, if he/she is already registered with NSDL for remote evoting then he/she can use his/her existing User ID and password for casting their Votes.

For details relating to remote e-voting please refer to the Notice of AGM, In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-222-990 or send a request at evoting@nsdl.co.in.

The details of the AGM are available on the website of the Company at www.acirealty.co.in, NSDL at www.evoting.nsdl.com , BSE Limited at www.bseindia.com.

Date: 03/09/2024 Place: Mumbai

For Aci Infocom Limited

Kushal Chand Jain DIN: 03545081 Managing Director







अल्पवयीन मुलाला सिगरेटचे चटके; आरोपी अटकेत

प्रतिनिधी, मुंबाई

व्हा यर्पांचा अरुप्ययीन मुताला सिगोटेचा चठक दिल्यावकरणी फ्वाद मोस्सीन बानमिक्ट भारत्येश पोसिनाती गुरू प्रकार केला जाहे. फ्वादे नुमाला चठक दिल्यानंतर बाम विचारणाऱ्या मुताला आहेला सिगोगाठ करून माराइण केली होती. व्यक्तपार पांचा परनी आणि योन मुलांसीवाद पांटकोपर परिसादत प्रकार. त्यांचा एक मुलागा दहा कर्षांचा असूत प्रकार. त्यांचा एक मुलागा दहा कर्षांचा असूत साथ परिसादत असलेक्या साठके प्रकार सामियारी पत्री आठ व्यवता त्यांचा मुलगा स्रीच्या प्रेसी आठ व्यवता त्यांचा मुलगा स्राच्या परिसादत करानेक्या साठके शानवार राज आठ वाबता त्याचा भुरुगा युवीया सेंट्रजबळील चुन्मा खान चाळ, बूवी रेस्ट्रॉट्डमेर ठमा होता. यावेळी शिक्षात वस्तरेल्या त्याचा परिषेदा फड़रने त्याला बोलाविन्हे होते. यावेळी काहीही काल न नस्त्राना फड़ास्ट्रो त्याच्या हाताला सिगारेट्या चळ्डा दिला होता.

महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा दावा फेटाळला

🗷 प्रतिनिधी, मुंबई

कंगीत वरित्र पदाबर कार्यरत आसोल्या महिलोबर अत्याबार करणान्याचा वागीन अर्थ दिखेसी सत्र न्याबालयाने घेटाळला. पीकित बहिलोबी प्रेतमांच्या बोटे. त्याद्वान्य किन त्रादिकांच्या क्याब्या संगती दिली होती, असा आरोपीचा दावा अतिरिक्त सत्र न्याबाचीत नंदमिकारि मोरी चांनी फेटाळून सावसा.

-चांद्रसेनीय कायस्य प्रभू समाजोन्नती मंडळ, मुलुंड ह्याचा गुणवंत विद्यार्थी सत्कार ह्या सोहळ्याचे आयोजन

प्रतिनिधी, मुंबई

मारिनियी, पुंचाई

पांद्रसेनीय सायस्य प्रश्न प्रमान्वोचारी मंडळ,
पुंचाई क्षा गार्गारिवा द्वार ह्यांच्या तर्चे पर
वर्षी सालांव परिवर्तत ज्ञारीयमंत्रा पुरुदुंख्या
परिवर्तत रिवार्य्याचा सेत्र ह्यांच्या परिवर्तत रिवार्य्याचा सेत्र ह्यांच्या तर्वेच्या
परिवर्तत रिवार्य्याचा सेत्र ह्यांच्या आस्त्रित्याच्या
२०२४ मार्चनपीय च्यांच्या सेत्र ह्यांच्या आस्त्रित्याच्या
२०२४ मार्चनपीय च्यांच्या सेत्र ह्यांच्या स्थायस्य प्रश्न
प्रमाव्याची पांच्यांच्या संत्रीति ह्यांच्या
स्थान्त्राच्यांच्या पांच्यांच्या स्थायस्य प्रश्न
प्रमाव्यांच्या संत्राच्या स्थायस्य प्रश्न
प्रमावयांच्यां संत्राच्या स्थायस्य प्रश्न
प्रमावयांच्यां संत्राच्यात्यास्य स्थायस्य प्रश्न
प्रमावयांच्यां संत्राच्यात्यास्य स्थायस्य प्रश्न
प्रभाववांच्यां संत्राच्यात्यास्य स्थायस्य स्थायस्य

कवडसा

आज लोकप्रिय शाहीर सातारा ..वाई जवळील पसरनी गावात त्यांचा जन्म झाला. राष्ट्रभक्तिने प्रेरित झाला. पर्युत्ताकान प्रांत्व इंडिजन स्वातंत्र्य संघामा ...संयुक्त महाराष्ट्र यासार्व प्रकवकीत भाग घेताला. महाराष्ट्रातील लोक संगीत च विविध सांस्कृतिक प्रवश ...लावणी ...चग ...भारुड .गोंघक ..नमन इत्यादी प्रकारांचे विलोभनीय दर्शन आपल्या पथकातून केले. महाराष्ट्रायी लोकथारा हे उत्तम उदाहरून. ते अतिशय गाजल व अजरामरही झाले. या माध्यमातून त्यांनी अनेक उदयोन्मुख कलाकाराना संघी दिली व पुढेही आणले त्यांच्याविषयी लिहिण्यासारखे बरेच. फक्त दोन-तीन उल्लेख करतो. आंधळं दलतंय हे राजकीय प्रहसन त्यांनी तत्कालीन राजकीय व सामाजिक संदर्भ द्व अतिशय मनोरंजक केले. दुसरे एकनाथ महाराजानचे भारुड ..दादला नको ग बाई ..केवल अविस्मरणीय ...आणि राजा बडे लिखित महाराष्ट्रगीत ..गाव ते त्यानेच ...खडा व बुलंद आवाज उत्कृष्ट नेता ...त्यांनी अजरामर केले व दरक्षीं महाराष्ट्र दिन त्यांच्या गायनाने साजरा व्हायचा. आज हित्त त्याच्या गायनान साजरा व्हायया. आ केवार शिर्टे व्याचा नातु आपन्या अंगभूत कला व वारसा संभाकत पुडे जात आहे. त्यांच्या मुली ...बरुंघरा, चारशीला व नातु औमकार या कलेचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहेत. या सर्वामा शुभेच्या या कार्यासाठी. करू या अभिवादन आणि वंदन या अद्भितीय शाहितला आणि त्यार स्मृतीला कारकीर्दीला. आजच्या दिवशी.



🗷 प्रतिनिधी, मुंबई

आमिन दास्तवून २१४ गुंतवजूकदारांनी ३५ कोटी स्पर्वाची फसवणूक केल्याच्या आरोपासाली चार कंपन्या, संचालक

व दलाल असा एकून २५ वर्ण व दलाल जरा। रहून २२ चना आहे. गुन्हा दाखल करूवात आला आहे. १ जून २०२२ पासून ३० जून २०२४ चार कंपन्यासह २५ जणांविरोधात अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

आतापर्वतः प्राप्तम् पान पाळते व त्या प्रक्रम् करण्यास पान पाळते व त्या प्रक्रम् कर्ताः पाठकरणाय राक्ष्मस्य कर्ताः पर्वतः परित्र प्रक्रम् कर्ताः कर्ताः प्रक्रम् कर्ताः प्रक्रम् कर्ताः कर्ताः कर्ताः कर्ताः कर्ताः प्रक्रम् कर्ताः करितः करितः कर्ताः कर्ताः करितः कर्ताः कर्ताः कर्ताः करितः करितः कर्ताः कर्ताः कर्ताः कर्ताः कर्ताः कर्ताः कर्ताः कर्ताः कर्ताः करितः कर्ताः करितः कर्ताः करितः करितः कर्ताः करितः कर्ताः कर्ताः कर्ताः कर्ताः करितः कर्ताः कर्ताः कर्ताः करितः करितः करितः करितः करितः करितः कर्ताः करितः कर्ताः करितः करितः कर्ताः करितः करितः करितः कर्ताः करितः करितः कर्ताः करितः करितः करितः करितः करितः कारान्याकुष्णे पात्रकाणी कंतियो पोतीस कण्यात गुण्य प्रकार कण्यात आसा आहे. राजरेसीना प्रतारतांची माहितीशो पोत्रियांचा रेजाव आती आहे. पात्रकाणांचा राज्या गुण्ये पोत्रियांचाचा आर्थिक गुण्ये प्राचीकित वर्षा कारणांचा स्मात्रकाणांचा प्रमुंती हिती, प्रतार गांदि स्मात्रकाणांचा प्रमुंती हिती, प्रतार गांदी स्मात्रकाणां आरोपीचारी समान्यत आहे. पात्रियांचा गुण्यं व पात्रकाण त्यारे पात्रकाणां यात्रकाणां ग्रह्माता आरोपी कण्यात वाले आहे.



- ठम्दर ठाकरे कप्रिसच्यामारो पावताहेद असा आसपायी टीका मात्री कॅग्लीय मंत्री नारावय राजेंने केली. हे तेव राजे क्योंनी कप्रिसमध्ये प्रवेश मिळविण्यापासून मुख्यमंत्रीपदाच्या साससेने सीनिया गांधीचे पाय पकळले होते. जाता तेथ राजे सीयीने ठाकरे य कप्रिसचरल बोलतांत
- नाराबण राणें कुटुंज इंतकी जागसाखड का करत आहेत. सरार राणे व त्यांचे पुत्र वातील तिमे धमनमां देत आहेत. आधी ते उदस्य ठाकरे कुटुंज व त्यांच्या उचाठा सेनेस धमणवा देत. आता तर ते संपूर्ण मुस्सिम समावाधिकट्द टिका करत त्यांना धमक्या देत हालागारीची भीती. चालत आहेत.
- पुश्तान व्यवसायक्य दिका कर तथानी प्रमुख्या रह हामाध्यापा गांवा चारत आहत. भावनाचे प्राथिकारी आहोत, मा गुव्य कर आशी फरणा व्यवसी बोच्छी दिका विदेह आव्हांडांनी केली. जबदीन आपटे फरार हाल्याने आव्हांड म्थामते है जीक. पहें गुण्या करा आणि परंतर जा है सल्लो संद आव्हांड महाराजनी किसी चर्माना दिले है लांची स्वतःत आठवारी. गांची मंत्री एकनाच कडसेंबहत संक्रमत है. वे मावन्यवादी की तरंद प्यारांच्या राष्ट्रपादीत है स्वन्ट होत गाड़ी. स्वतः सकरे पालपात मेच्याचा प्रमात करतात. पण सदर पत्तर प्यापात, गुज्या प्राचीनामा स्विकारत नाही असे कडसेंच सांमतात. त्यापुळे ते कुमाचे हा प्रस्त आहेच.
- वनसम् जॉटॅंकर हत्या प्रकलावकन पुत्रे पोलिस बाद्यस्य उत्त्याची जॉट्ड आहे. पांतु पुत्रे पोलिस पूर्वीपासून बाद्यस्तव्य. मानवर हत्य कांड असी व बच्चल-सुरास्ता बेड्या ठोकरपानुळे किंवा कोंडया-इडक्सस्ता अतिरेकी बिळ्ला घासेपर्वेद पुत्रे पोलिस बादांवच सापळसेट.
- कांक्रम-हरुपसरता जातरामा राज्या बाराराच्या हुए नास्त्रात्व हुए हार्यात होनार. पन काही मानी क्रिकेटस्टू भारतीन क्रिकेट संबाधा ऑस्ट्रेसिया चौरा नोव्हेंबर महिन्यात होनार. पन काही मानी क्रिकेटस्टू ज्वीतिकी करते आहेत. सिट्टूस सारटर सुनील गासस्वर्धात्व महे भारतीय संब मालिका ३-१फाकर्न विकेस. बाच गायस्करांनी वैच्यांक्रक विक्रमासाठी दिढ वर्ष बाट पाहिसी होती.

शिवडीत तरुणीचा विनयभंग करुन ॲरिड हल्ल्याची धमकी

एका चौदा वर्षाच्या मुलीशी अस्त्रील वर्तन करून तिज्ञावर असिंड हरला करण्याची थमकी देण्यात आस्त्राची घटना घोष्ट्रीयात मेथे घडती आहे. बात्रकरणी गुन्हा दाखल होताच दत्तरव नावाच्या एका ३८ वर्षाच्या आऐसीस पोलिसांनी अटक केली.

त्त ३८ वर्षाच्या आरंपीस पोसिसांनी अटक फेली. पोदा वर्षाच्या पुनिती अस्तीत तर्पार करन असिक प्रस्ता करण्याची थमकी देणा तरम नावाच्या एका ३८ वर्षाच्या आरंपीसा पोसिसांनी अटक फेली. शिवकी येथे तिर पूर्वाचांक्या राक्याच्या पहल पुलीचा गेराचा काही विश्वसंत्रासूट स्तराय हा पाठवारा राज्यान करन विच्या विश्वसंत्र करायण्याम प्रस्ता करा होता. उत्तर्या पातकांना हा प्रकार सम्बद्धान्य त्यार कृत पोक्रीसा पोसिसांना यांच्या दिव. निक्वसंत्र करा होता. विच्या पातकांना हा प्रकार सम्बद्धान्य त्यार कृत पोक्रीसा पोसिसांना यांच्या दित. निक्वसंत्रास्त्र पोक्सी करायांजीत नुन्या बास होताच पात्रकरणी पोसिसांनी त्यासा अटक केशी.

खा. संजय दिना पाटील यांच्या प्रयत्नांना यश राजावाडी रुग्णालयाचा होणार कायापालट

इंतान्य मुंबईत सर्व सुविधांनी सुसब्ध असे एकडी रूपालब नाही. त्वामुळे मानखुर्द, सिवाबी नगर, गोबंडी ते मुखुंड मधील नागरिकांना राजाबाडी विंवा सावन, गारीकां गारीकांत प्रकाराति विजा प्राप्तः, केर्क्षण स्थातवात रूपायताति वाचे सागते. या गुप शंतान्य गुंबर्ग मार्विकास आपत्रीचे खास्त्रण संवय दिना पारित यांनी संस्ति यो गांवता होता. त्यांनेज पारिकोंने वाची दक्तत येत प्रवासाति स्थान प्रस्तुत्र प्राप्तिकोंने पार्ची दक्तत करणाया निर्णय प्रेता स्थान रामार्वात सुन्तरी स्थान स्थेत स्थानी स्थान दिंद पार्त करणाया सात्री त्यांनी निरस्कृतिकार गुरुक मुद्दार्थियों श्राप्तिका मुंबर्गित स्थानात्यांची दुणस्थीयावात खा. संवय दिना पारीका यांनी महत्याचा गुण्य

रियम (२०११)
मेर लांनी विशेषकांचा समाचार भागना
होता. खासादर महनुन निवसुन आल्पानंतर
खा. संस्य पाटील मंत्री निवसुन आल्पानंतर
खा. संस्य पाटील मंत्री निवसुन मुंखी
मुद्देह, कांबुर मार्ग च तित्ताची नगर पेथे
क्रिमिंग प्राठक आल्पामुळे या भागातील
गारीकांचा आर्थाना प्रत्न नेकांचेच
ऐर्लीवर असती. ईसान्य मुंखीय चांगले
च्यानाय मत्ताची रामाचारी विंचा साम्य



क्यालवात उपचयत्तात्री वाले लागते. क्यालवात उपचयत्तात्री वाले लागते. क्यालवात्री व्यक्तक होते. प्रमावन व्याः पंचय हिता गाटील पांच्याकटे प्राच्याः क्रार्टी आस्त्रीत व्यक्ति क्यालवात्री व्यक्ति क्रार्टाण्याक्री मोहन स्थालव्या क्याल्याक्र्य क्यालवात्री मोहन स्थालव्या क्याल्याक्र्य क्यालवात्रीत्रीत्र स्थालवात्री व्यक्ति क्यालवात्रीत्रीत्रीत्रीत्र स्थालवात्राच्या पुरस्तक्ष्यालवा पुरस्तक्ष्यालवात्राच्या पुरस्तक्ष्यालवा पुरस्तक्ष्यालवात्राच्या क्यालवात्राच्यालवात्रीत्रीत्र स्थालवात्राच्या क्यालवात्राच्यालवात्रीत्रीत्र स्थालवात्राच्या क्यालवात्राच्यालवात्रीत्रीत्र स्थालवात्राच्यालवा

कांदिवली नरेंद्र सोनकर आत्महत्येप्रकरणी दोधांविरोधात जुन्हा दाखल

जानपरा गरिक पान्य जानगृह प्रक्रमण प्राचनारा जुन्हा पर पुंचा । हारियती येथे ज्यावसायिक गेर्ड, सोनकर मांनी केलेरचा आत्मारकेकर दोवांवियेषात गुन्हा दाव्यस करणात आता आहे. आत्मारका करणानूनी नेंद्र मांनी केलेरचा विशोदणात विद्या सालता आणि केल साक्ता मांच्याकहून पेढे येथे अस्टचाने आणि पांच्याकहून झलेरचा जासता कंटालून आत्मारका करित असरचा महत्ये होते. यात्रकाणी सावता बंधीवियास गुन्हा प्रकार करणात आता असून स्वंतिवती पोलीस माजकणी अधिक वपास करित आहेत.



Email: inlegspieldmumbal.ee@mahapvel.com
सुमानी सः २०१९ प्रश्न प्रेस प्राः १९ १९ १९ १९ १५ वर्ष

कृ-दिश्चिद्य सुमाना क्रा. १ सम् /२०१४ - २६,
विश्वा सुमाना क्रा. १ सम् /२०१४ - २६,
विश्वा सुमाना क्रा. १ सम् /२०१४ - २६,
विश्वा सम्बन्ध प्राः १९ प्राः १९ वर्ष प्रमुख्य व्याप्त प्रमानी स्थानिक विश्वाप्त प्रमानी स्थानिक व्याप्त प्रमानी स्थानिक विश्वाप्त प्रमानी स्थानिक व्याप्त स्थानिक व्या

प्रान्ते गात अंदानित स्वयन ए. थे.चे. हुर बॉक हॉस्पिटर मुर्च वेपीस सन्त्र वॉईन चळराडू इन्ह्याचि १०,६०,११,४२३/-

There was the state of the following was a second or the state of the ०४/०९/२०२४ कलामी १०.३० पासून वे दिसंच १९/०९/२०२४ वेजी १५.०० पर्वत

ा प्रकार पर्युप्त प्रवेश का प्राप्त प्रकार । कार्यारण है-विकित्स को की विद्युप्त का कोई post son: 2 hbs://mahahafas.gou/h गंग्या कोई पहार है। कार्यारण करेंगा के प्राप्त प्रकार के गंग्या की पहार (प्राप्त) मिन्स पर्यो प्रकार के मो/मिन्स (मान्स), कार्यारण क्रिक्ट को कार्यारण, में (प्राप्त) मिन्स, केक्स्य कार्या की प्रकार को कार्यारण, (प्राप्त) मिन्स, केक्स्य कार्यारण, या प्रकार के 100000, प्रकार कार्यारण, प्रकार कार्यारण, प्रकार कार्यारण, (प्रवार) मिन्स, कार्यारण क्रमाण कार्यारण, क्ष्माण कार्यारण, क्ष्माण, क्ष



विधानसभैसाठी आरएसएस आणि भाजप साथ–साथ लोकसभेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी एकत्र

🔳 प्रतिनिधी, गुंबई

राज्यात दिवाळीजायी र्विचा दिवाळीनंतर विधानसभा निवडणूक होणार आहे. दिवाळीनंतरब निवडणूक होण्याची राज्यता अधिक आहे. लोकसभा निवडणुकीत बसलेरचा घटणयानंत राज्यात होणाऱ्या विधानसभाठी

नसभा वडणुकीपूर्वी एकुतीचे बागावाटम खूप गेला. त्याचा फटका महायतीला

गला. त्याचा कटका महानुताला बसला. मात्र आता बागावाटर लवकर मार्गे लावाचचे असे महानुतीने व्रवल्याचे दिसते आहे. तसेच बंदा विधानसभा निकनुकी मावभला बत्त मिळवून देण्यासाठी एन्ट्रीय स्वयंसेवक संब देखील

आहे.
होकसभा निवस्तुकीत
महत्तुती आणि खास करून
भावरची मुंबईसह राज्यभरत मोठी
पीडेब्स स्वाप्त समित भावरची मुंबईसह राज्यभरत मोठी
पीडेब्स हाली. लोकसभेला संबगे
भावर सिंवर्स मदत केली मात अला चर्चा चुल आहेत. मात विधानसभाठी राज्यीत स्वाप्तक

नित्त्वत झाल्धाच कानका ज्याव-मुंबई मतदार संघातील ३६ बागांक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची करकी नवर असल्याचे महत्वे जात आवर यंद्रा विधानसभा महत्वकृष्क भावर हिंदुरवाच्या मुद्द्यावर निवडणूक लढविणार आहे. राष्ट्रीय स्वयंसे

आहे. विधानसमेत म अपेक्षित यस मिळवून देण्यासाः संघ देखील राज्यमरात मैदानात व्यापा सम्बन्धात भदानात व्यापार असल्याचे महटले जात आहे. मुंबईतील ३६ विधानसभ जाह. जुनसाल रेप लियानसमा मतदारसंघावर संघ लक्ष ठेवून आहे. ते विंकम्यासाठी संघ देखी

न्यानकारा याच्यात बठक झाल्या सम्बर्धः ३६ मतदारसंवासाठी संवाने विशेष तवारी सुरू केलेली आहे. त्यामुळे लोकसमेत झालेली पुनरावृती टाळण्यासाठी संव आणि

SWADESHIINDUSTRIES AND LEASING LTD

For Swadeshi Industries And Leasing Limite

ACI INFOCOM LTD

NOTICE TO THE SHAREHOLDERS FOR 42™ ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

www.eveting.nsdl.com , BSE Li

For Aci Infocom Limite

INSTREET INSTRUMENT LIMITATES

DISTRICT INSTRUMENT LIMITATES

DISTRICT STATES AND ALL CHARGE AND